**FINANCIAL EXPRESS** 

पावरग्रिड

POWERGRID

Invitation for Bids (IFB) for Surge Arrestor Package SA-01 under Bulk procurement. Single Stage Two Envelope (SSTE) Bidding Procedure (Funding: Domestic)

G2@

# FAME subsidy removal likely to drive surge in new EV products

MITHUN DASGUPTA Kolkata, May 30

THE COMPLETE REMOVAL of the Faster Adoption and Manufacturing of Electric (and hybrid) vehicles in India subsidy scheme is expected to result in a "flurry of products" in India's electric vehicle market, according to Eric Vas, president, Urbanite business unit of Bajaj Auto.

Vas stated that the price caps, imposed under the FAME scheme, have been constraining expensive technological innovations.

Talking to reporters here on Tuesday, Vas said,"The FAME scheme will end on March 31, 2024. Each segment is subject to a price cap under the FAME policy. It is specified as ₹1.5 lakh ex-factory for two-wheelers. Therefore, under FAME, I am not allowed to sell a car for more than ₹1.5 lakh ex-factory."

The Department of Heavy

EQUITY SHARES OF WELSPUN INDIA LIMITED

Company for the financial year ended March 31, 2023 respectively.

DETAILS OF BUY-BACK

Category of Investor

General Category

Total

May 29, 2023.

back Regulations.

Particulars

Authorized share capital

paid-up share capital

5

Issued, subscribed and fully

One Hundred and Twenty only) per Equity Share.

Reserved Category for Small Shareholders

received by the Registrar in the Buy-back are as follows:

to such Eligible Shareholders holding Equity Shares in dematerialized form.

CAPITAL STRUCTURE AND SHAREHOLDING PATTERN

3.1 The capital structure of the Company, pre and post Buy-back is as under:

Balkrishan Gopiram Goenka,

Blue Diamond Properties Pvt. Ltd.

Subject to extinguishment of 1,62,50,000 Equity Shares accepted in the Buy-back

Tel: +91 22 4202 2500; E-mail: wil.buyback@damcapital.in; Website: www.damcapital.in

Validity Period: Permanent: CIN: U99999MH1993PLC071865

Contact Person: Chandresh Sharma/ Nidhi Gupta; SEBI Registration Number: MB/INM000011336

Trustee of Welspun Group

Master Trust

Particulars

Promoters and persons acting in concert

Foreign Investors (OCBs/FIIs/NRIs/Non

Public including other Bodies Corporate

MANAGER TO THE BUY-BACK OFFER

**DAM Capital Advisors Limited** 

DIRECTORS' RESPONSIBILITY

misleading information.

-residents/Non-domestic companies)

Indian Financial Institutions/ Banks/

Mutual Funds/Govt. Companies

LICI ASM NON PAR

HSBC Small Cap Fund

Akash Bhanshali

account of respective Eligible Shareholders by NSE Clearing Limited on May 29, 2023.

Subject to extinguishment of 1,62,50,000 Equity Shares accepted in Buy-back

same meaning as assigned to such terms in the Public Announcement and the Letter of Offer.



business unit.

scheme.

HOME TEXTILES

**WELSPUN INDIA LIMITED** 

Registered Office: Welspun City, Village Versamedi, Taluka Anjar, Kutch - 370110, Gujarat, India

Contact Person: Mr. Shashikant Thorat, Company Secretary & Compliance Officer

Corporate Identification Number: L17110GJ1985PLC033271

POST BUYBACK PUBLIC ANNOUNCEMENT FOR THE ATTENTION OF ELIGIBLE SHAREHOLDERS/ BENEFICIAL OWNERS OF

This post-buyback public announcement (the "Post Buyback Public Announcement") is being made pursuant to the provisions of Regulation 24(vi) of the Securities

and Exchange Board of India (Buy-Back of Securities) Regulations, 2018, as amended (the "Buy-back Regulations"). This Post Buyback Public Announcement should be read in conjunction with the Public Announcement dated April 28, 2023 which was published on April 29, 2023 (the "Public Announcement") and the Letter of Offe dated May 12, 2023 (the "Letter of Offer") in connection with the Buy-back. The terms used but not defined in this Post Buyback Public Announcement shall have the

1.1 Welspun India Limited (the "Company") had announced the Buy-back of up to 1,62,50,000 (One Crore Sixty Two Lakh Fifty Thousand) fully paid-up equity shares of face value of ₹ 1/- each ("Equity Shares") from the eligible shareholders holding Equity Shares as on the Record Date (i.e. May 10, 2023), on a proportionate basis, through the "Tende Offer" route at a price of ₹ 120/- (Rupees One Hundred and Twenty only) per Equity Share for an aggregate amount not exceeding ₹ 1,95,00,00,000/- (Rupees One Hundred)

1.2 The Company had adopted the 'Tender Offer' route for the purpose of Buy-back. The Buy-back was implemented in accordance with the "Mechanism for acquisition of shares through Stock Exchanges" specified by SEBI in the circular bearing number CIR/CFD/POLICYCELL/1/2015 dated April 13, 2015 read with circular bearing number CFD/DCR2/CIR/P/2016/131 dated December 9, 2016 and circular bearing number SEBI/HO/CFD/DCR-III/CIR/P/2021/615 dated August 13, 2021 and circular

2.1 The total number of Equity Shares bought back under the Buy-back are 1,62,50,000 (One Crore Sixty Two Lakh Fifty Thousand) Equity Shares at a price of ₹ 120/- (Rupee

2.3 Out of the total 17,355 bids received for 9,98,81,612 Equity Shares, the Registrar to the Buy-back i.e. Link Intime India Private Limited (the "Registrar") considered 17,268 valid bids for 9,97,92,331 (Nine Crore Ninety Seven Lakh Ninety Two Thousand Three Hundred and Thirty One) Equity Shares in response to the Buy-back. The details of valid bids

24,37,500

1,38,12,500

1,62,50,000

2.4 All valid bids have been considered for the purpose of Acceptance in accordance with the Buy-back Regulations, Public Announcement and the Letter of Offe The communication of acceptance/ rejection has been dispatched (through e-mail and/or physical mode) by the Registrar to the Buy-back to respective Shareholders or

2.5 The settlement of all valid bids was completed by the Clearing Corporation on May 29, 2023. For the Equity Shares accepted under the Buy-back, the Eligible Shareholders were paid out in their settlement bank account from the Clearing Corporation. If Eligible Shareholders' bank account details were not available or if the funds transfer instruction

2.6 The Equity Shares accepted under the Buy-back have been transferred to the Company's demat escrow account. The unaccepted Demat Shares have been unblocked in the

2.7 The extinguishment of 1,62,50,000 Equity Shares accepted under the Buy-back is currently under process and shall be completed by June 7, 2023 in accordance with the Buy-

Pre Buy-back

3.2. The details of the Shareholders / beneficial owners from whom Equity Shares exceeding 1% of the total Equity Shares bought back have been accepted for Buy-back:

No. of Equity Shares

Name of the Eligible Shareholder No. of Equity Shares accepted

3.3. The shareholding pattern of the Company pre-Buy-back (as on Record Date i.e. May 10, 2023) and post Buy-back, is as under

No. of Equity Shares

One BKC, Tower C, 15th Floor, Unit No. 1511, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai 400 051 Maharashtra, India

1,55,55,00,000

98.80.58.484

under the Buy Back

were rejected by RBI/the concerned bank, due to any reason, then such funds were transferred to the concerned Shareholders' Broker settlement account for onward transfer

Amount

(₹ in Crores)

1,00,18,016

5,37,137

4,69,880

3,26,262

3,17,575

% of the existing equity

share capital

70.36%

6.78%

5.89%

16.97%

100.00%

Pre Buy-back as on May 10, 2023

69.51.64.462

6,70,39,002

5.81,88,272

16,76,66,748

98.80.58.484

155.55

98.81

bought back

Equity Shares accepted as a

% of the total Equity Shares

No. of Valid

Bids

15,569

1,699

17,268

**Total Equity Shares** 

Validly Tendered

56,66,954

9,41,25,377

9,97,92,331

No. of Equity Shares

1,55,55,00,000

97,18,08,484

61.65%

3.31%

2.89%

2.01%

1.95%

No. of Equity Shares

68.51.46.446

28,66,62,038

97,18,08,484

Post Buy-back#

Response

2.32

6.81

6.14

(Equity Shares have a face value of ₹ 1 each

Amount

(₹ in Crores)

Equity Shares accepted as a %

Share capital of the Company

of the total post Buy Back Equity

155.55

97.18

1.03%

0.06%

0.05%

0.03%

0.03%

70.50%

29.50%

100.00%

% of the post Buy-back

equity share capital

Post Buy-back#

No. of Equity Shares

reserved in the Buy-back

2.2 The total amount utilized in the Buy-back of Equity Shares is ₹ 1,95,00,00,000/- (Rupees One Hundred and Ninety Five Crore only) excluding Transaction Costs.

tendering of Equity Shares under the Buy-back. Accordingly, for the purposes of the Buy-back, NSE was the designated stock exchange.

The tendering period for Buy-back opened on Tuesday, May 16, 2023 and closed on Monday, May 22, 2023.

and Ninety Five Crore only) excluding Transaction Costs ("Maximum Buy-back Size"). The Maximum Buy-back Size represented 5.85% and 5.19% of the aggregate of the fully paid-up Equity Share capital and free reserves (including securities premium account), as per the latest audited standalone and consolidated financial statements of the

SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/35 dated March 8, 2023. The Company has taken acquisition window of the National Stock Exchange of India Limited ("NSE") for facilitating

WELSPUN INDIA

Further, Vas expressed his

preference for the Production

Linked Incentive (PLI) scheme

for the automobile industry

over the FAME scheme, as the

PLI scheme allows market

forces to play a more signifi-

cant role, leading to better

innovation and growth in the

long run. Bajaj Auto has applied

for the PLI scheme for manu-

facturing electric vehicles and

believes it will compensate to

some extent for the removal of

subsidies under the FAME

"The pricing will start cor-

Industry introduced the FAME India Scheme in 2015 to promote electric and hybrid vehicle manufacturing, encourage adoption, develop charging infrastructure, and support research and manufacturing. Based on the lessons learned from Phase I, Phase II of the scheme was implemented for a three-year term starting from April 1, 2019, and later extended for an additional two years until March 31, 2024.

Bajaj Auto, a major automobile manufacturer, currently offers the Chetak electric scooter as part of its Urbanite

becomes effective. I am assuming pricing will start correcting as we go ahead," he added. Bajaj Auto has plans to

recting as the PLI scheme

launch one more high-speed electric product during this fiscal year and also intends to export Chetak electric scooters from FY24. The company is optimistic about the increasing penetration of high-speed electric scooters in the market. Last year, the penetration of high-speed electric vehicles compared to internal combustion engines (ICE) two-wheelers was around 6%, while the penetration of registered electric scooters compared to registered ICE scooters was approximately 15%.

Vas believes that with the introduction of the PLI scheme, the interest in electric scooters will continue to grow, and he estimates that around 40% of consumers will purchase scooters in the next two

# Shah holds talks with Manipur leaders

PRESS TRUST OF INDIA Imphal, May 30

**UNION HOME MINISTER** Amit Shah on Tuesday visited Churachandpur, the scene of some of the worst rioting in the recent ethnic conflict which broke out in Manipur earlier this month, and held talks with Kuki civil society leaders.

He also held a series of discussions with different Meitei groups, women groups and prominent personalities earlier during the day in Imphal before flying to the headquarters of the hill district by the same name. Shah, who was accompa-

nied by IB chief and union Home Secretary, met political and social leaders from the Kuki community to understand their grievances and find ways to bring peace to the northeastern

#### **FORBES & COMPANY LIMITED** CIN: L17110MH1919PLC000628

Read. Office: Forbes' Building, Charanjit Rai Marg, Fort, Mumbai - 400 001 Tel. No.: +91-22-61358900 Fax: +91-22-61358901

Website: www.forbes.co.in Email: investor.relations@forbes.co.in

This has a reference to publication of the Audited Standalone and Consolidated Financial Results for the quarter and financial year ended March 31, 2023 in the Financial Express and Mumbai Lakshadeep dated May 27, 2023. The Unaudited figures for quarter ended December 31, 2022 published in the newspapers under Standalone and Consolidated have been inadvertently reported as (Audited), the same should read as (Unaudited).

However, except for above change there's no other change in the financial results of the Company.

For Forbes & Company Limited Rupa Khanna Company Secretary 8 May 30, 2023 Compliance Officer

talks with various groups such as Indigenous Tribal Leaders' Forum (ITLF), Kuki Students'Organisation (KSO) and other civil society organisations. He also met five Kuki MLAs from the BIP.

"We demanded total separation from Manipur – both political and geographical. We also sought President's Rule as the law and order has totally collapsed in the state," ITLF secretary Muan Tombing told *PTI*.

Place: Mumbai

Date: May 30, 2023

state, which has witnessed a series of clashes between Meiteis and Kukis.

POWERGRID invites online bids through e-portal https://etender.powergrid.in for the following Package Package Downloading of Bidding Deadline for Bid He held three rounds of Submission (Soft copy Reference Documents; Cost of & Hard copy part) **Bidding Documents**; CC/NT/G-SPARE/ up to 14/06/2023; Soft copy part: up to 0124-2822353 DOM/A06/23/01303 Time: up to 1100Hrs 14/06/2023; Time: up to Document Fee: ₹ 25000/ 100 Hrs. Hard copy part: up to 16/06/2023; Time: up to 1100Hrs. For further details including addendum/changes in bidding program, if any, please visit

procurement portal https://etender.powergrid.in

The first Envelope (Techno-Commercial part) of the bid shall be opened 30 minutes after the deadline of Bid Submission(Hard copy part).

The complete Bidding Documents are also available on our website http://www.powergrid.in on Government of India's Central Public Procurement Portal

(https://eprocure.gov.in) for the purpose of reference only. The NIT /IFB has already been published on https://etender.powergrid.in portal on

### POWER GRID CORPORATION OF INDIA LIMITED

Regd. Office: B-9, Qutab Institutional Area, Katwaria Sarai, New Delhi-110016 Tel: 011-26560112, 26564812, 26564892, CIN: L40101DL1989GOI038121 Corp. Off.: Saudamini, Plot No.2, Sector-29, Gurgaon-122001 (Haryana) Tel.: 0214-2571700-719

## A MAHARATNA PSU RAMGOPAL POLYTEX LIMITED

CIN: L17110MH1981PLC024145 Website: www.ramgopalpolytex.com Email: rplcompliance@ramgopalpolytex.com, Tel: 022 22834838 Fax: 022 22851085

REGD. OFFICE: Greentex Clearing House, B-1,2 & 3, Gosrani Compound, Rehnal Village, Bhiwandi, Thane - 421302 CORP. OFFICE: 701, Tulsiani Chambers, Free Press Journal Marg, Nariman Point, Mumbai - 400021 Extract of Audited Financial Results for the quarter and year ended March 31, 2023

Sr. No.	Particulars	Quarter ended 31/03/2023	Quarter ended 31/03/2022	Year ended 31/03/2023	Year Ended 31/03/2022
		Audited	Audited	Audited	Audited
1	Total Income from Operations	156.10	212.50	697.46	830.41
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, exceptional and/or Extraordinary items)	(15.72)	(39.61)	(127.67)	(45.58)
3	Net Profit/(Loss) for the period before Tax (after exceptional and/or Extraordinary items)	(15.72)	(39.61)	(127.67)	(45.58)
4	Net Profit/(Loss) for the period after Tax (after exceptional and/or Extraordinary items)	(15.72)	(39.61)	(127.66)	(45.58)
5	Total Comprehensive Income/(Loss) for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after Tax) and Other Comprehensive Income/(Loss) (after Tax)]	(12.94)	(523.40)	(123.01)	(538.03)
6	Paid up Equity Share Capital	1,439.63	1,439.63	1,439.63	1,439.63
7	Other Equity		( )	(137.45)	(14,44)
8	Earnings Per Share (of Rs.10/- each)		2 3		
	Basic and diluted (not annualised)	(0.11)	(0.27)	(0.88)	(0.31)

Note: The above is an extract of the detailed format of Audited Financial Results for the guarter and year ended 31/03/2023 iled with the Stock Exchanges under Requiation 33 of the SEBI (Listing Obligations) and Disclosure Requirements Regulations, 2015. The full format of the said Quarterly/ Yearly Financial Results is available on the Stock Exchange website www.bseindia.com and on the Company's website www.ramgopalpolytex.com.

For and on behalf of the Board of Directors of

(Rs. in Lacs, except per equity share data

Ramgopal Polytex Limited

SANJAY JATIA Chairman & Managing Director (DIN: 00913405)

# **△**IL⊗FS | Private Equity

# **IL&FS INVESTMENT MANAGERS LIMITED**

Registered Office: The IL&FS Financial Centre, C-22, 'G' Block, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai 400 051 CIN: L65999MH1986PLC147981 | Website: www.iimlindia.com, Tel.: 022 2653 3333, Fax: 022 2653 3056, Email: investor.relations@ilfsindia.com

## **EXTRACT OF CONSOLIDATED FINANCIAL RESULTS** FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2023

(₹ in lakhs)

Doublesslave	Quarter Ended		Quarter Ended		Year Ended
Particulars	31.03.2023 (Audited)	31.12.2022 (Unaudited)	31.03.2022 (Audited)	31.03.2023 (Audited)	31.03.2022 (Audited)
Total Income from Operations (net)	2,090.13	1,629.58	2,051.27	7,551.34	5,742.40
Net Profit/(Loss) for the year (before tax and Exceptional items)	392.51	376.61	1,026.26	1,842.44	1,531.17
Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional items)	392.51	376.61	1,026.26	1,842.44	1,531.17
Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional items)	364.82	228.40	975.54	1,380.51	1,316.33
Total Comprehensive Income/(Loss) for the period	349.89	662.46	1,135.38	2,331.38	1,575.49
Equity Share Capital	6,280.85	6,280.85	6,280.85	6,280.85	6,280.85
Reserves (excluding Revaluation Reserves) as shown in the Audited Balance Sheet of the previous year			11	15,360.91	14,791.63
Earnings Per Share (Face Value of ₹ 2/- each) Basic and Diluted	0.08	0.14	0.2	0.38	0.25
Other Equity				15,360.91	14,791.63

# Note:

No. of Equity

Shares Accepted

24,37,500

1,38,12,500

1,62,50,000

- The aforesaid consolidated financial results of IL&FS Investment Managers Limited (the "Holding Company"), its subsidiaries (the Holding Company and its subsidiaries together constitute the "Group") and jointly controlled entities for the guarter and year ended March 31, 2023 along with comparative period have been reviewed by the Audit Committee at its meeting held on May 29, 2023 and subsequently approved by the Board of Directors of the Company at its meeting held on May 30, 2023 in terms of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015
- The financial results have been prepared in accordance with the Indian Accounting Standards (referred to as "Ind AS") as per the Companies (Indian Accounting Standards) Rules 2015 notified under Section 133 of the Companies Act, 2013 (CA 2013) and other relevant provisions of the CA 2013 as amended from time to time
- As per requirements of Indian Accounting Standard (Ind AS) 108 on 'Operating Segments', based on evaluation of financial information for allocation of resources and assessing performance, the Group has identified a single segment i.e. providing asset management services and other related services. As such, there are no separate reportable business or geographical segments as per Ind AS 108
- The Ministry of Corporate Affairs (MCA), Government of India, has vide its letter dated October 1, 2018 initiated investigation by Serious Fraud Investigation Office (SFIO) against Infrastructure Leasing & Financial Services Limited (IL&FS), the Holding Company and its subsidiaries (including the Group) under Section 212(1) of the Companies Act, 2013. On December 3, 2018, MCA on the directions of the National Company Law Tribunal, Mumbai (NCLT) has impleaded various Group Companies of IL&FS (which includes the Group) as Respondents to the Petition filed by them on October 1, 2018. Further based on another petition of the MCA under Section 130 (1) of the Companies Act, 2013, the NCLT has, on January 1, 2019, ordered re-opening of books of accounts for the past financial year 2012-13 to financial year 2017-18 of 'IL&FS' ('the Ultimate Holding Company'), IL&FS Financial Services Limited ('IFIN' a fellow subsidiary) and IL&FS Transportation Networks Limited ('ITNL' a fellow subsidiary). While the Group, based on its current understanding, believes that the above would not have a material impact on the financial results, the implications, if any, arising from the aforesaid developments would be known only after the aforesaid matters are concluded and hence are not determinable at this stage
- The term of most of the existing funds being managed/advised by the Holding Company and few of its subsidiaries has already been over. Other funds being managed/advised by the Holding Company and few of its subsidiaries are approaching end of their term in near future which has resulted in significant reduction in such entities' fee revenue. Management expects that its future income from existing funds being managed/ advised together with liquid assets held by the Group as at March 31, 2023 will be adequately sufficient to meet the Group's existing and future obligations arising over the next 12 months. Management believes that use of the going concern assumption for preparation of these financial results is appropriate
- The Board of Directors of the Company at its meeting held on February 14, 2022 approved a Scheme of Amalgamation of its two wholly owned subsidiaries IL&FS Asian Infrastructure Managers Limited and IIML Asset Advisors Limited with the Company, subject to approval of shareholders and/or creditors of the respective companies and necessary regulatory approvals. The Appointed Date for the said Scheme of Amalgamation is scheduled to be April 1, 2022
- (7) The above is an extract of the detailed format of year ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the unaudited Financial Results are available on the Stock Exchange websites at http://www.nseindia.com/ and http://www.bseindia.com/. The same are also available on the Company website at: http://www.iimlindia.com/financials.aspx
- Additional Information on Standalone Financial Results is as below: Quarter Ended | Quarter Ended | Quarter Ended

(₹ in lakhs)

Year Ended

Year Ended

	Particulars	31.03.2023	31.12.2022	31.03.2022	31.03.2023	31.03.2022
3		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)
Total Re	venue	545.80	2,398.71	1,666.29	3,521.20	2,434.48
Profit be	fore tax	114.73	2,137.07	1,422.13	2,362.19	1,203.98
Profit af	ter tax	153.72	2,129.80	1,422.14	2,400.97	1,249.67
(9) The	financial statements of its subsidiary IIMI. Fund Managers (	Singanore) Pte I td ar	nd its Ioint Ventur	es II &FS Mileston	- Realty Δdvisors	Private Limited

- The financial statements of its subsidiary IIML Fund Managers (Singapore) Pte Ltd and its Joint Ventures IL&FS Milestone Realty Advisors Private Limited
- and Standard Chartered IL&FS Management (Singapore) Pte Ltd have been prepared on the basis that they do not continue as a going concern (10) The figures for the three months ended March 31, 2023 & March 31, 2022 are the balancing figures between the audited figures with respect to full financial
- year and the published unaudited year to date figures upto the third quarter of the financial year which were subject to limited review (11) The Board of Directors, in their meeting held on May 30, 2023 have proposed a final dividend of ₹ 0.80 per equity share amounting to ₹ 2,512.26 lakhs. The
- proposal is subject to the approval of shareholders at the Annual General Meeting
- (12) Previous year numbers are regrouped/reclassified wherever necessary

For the Order of the Board **Susim Mukul Datta** Chairman

Place: Mumbai financialexp.epapr.in

Dipali Goenka

CEO & Managing Director

DIN: 00007199

Date: May 30, 2023

Altaf Jiwani COO & Wholetime Director DIN: 05166241

As per Regulation 24(i)(a) of the Buy-back Regulations, the Board of Directors of the Company accept full responsibility for the information contained in this Post Buy-back

Public Announcement and confirm that the information in this Post Buy-back Public Announcement contains true, factual and material information and does not contain any

Shashikant Thorat Company Secretary Membership Number: FCS 6505

the Board of Directors of Welspun India Limited

Mumbai, May 30, 2023 CONCEPT

For and on behalf of

New Delhi

#### जाहीर सूचना

एनीलाइन कंस्टक्शन कंपनी प्रा. लि. द्वारा विलेज कावेसर, तालुका तथा जिला ठाणे, डायनामिक्स हाउस. जन. ए.के. वैद्य मार्ग, यशोधाम, गोरेगांव पूर्व, मुंबई की एस. क्र. १६३/५ से ८बी/१, १६३/५ से ८बी/२, १६३/९ए/।, १६३/९ए/२ 844/10, 844/20, 844/40१६६/७ए, १६६/८ए, १६६/९ए (पीटी), १६६/१०ए/१, १६६/१०ए/२ १६६/११ए, १६६/१२ए, १६६/१३ए, १६६/१६ए, १६६/२२ए/१, १६६/२२ए/२  $8 = (8 \times 1)^2$ ,  $8 = (8 \times 1)^2$ ,  $8 = (8 \times 1)^2$ ३०ए/१, १६७/१, १६७/२, १६७/३ (पीटी) धारक प्लॉट के आवासीय सह वाणिज्यिक विकास के प्रस्तावित विस्तार को राज्य स्तरीय पर्यावरण प्रभाव मल्यांकन प्राधिकारी (एसईआईएए), पर्यावरण विभाग, महाराष्ट्र सरकार ने २३ फरवरी २०२३ को पर्यावरण मंजूरी प्रदान की है. मंजूरी पत्र की प्रतियां महाराष्ट्र प्रदेषण नियंत्रण बोर्ड के पास उपलब्ध हैं तथा इसे http://parivesh.nic.in पर देखा भी जा सकता है.

#### जाहीर सूचना

जनतेस सचना यादारे देण्यात येते कि. आमचे अशील हे श्री. ओमप्रकाश शोभानंद धूत आणि श्रीम. बिना ओमप्रकाश धूत, दोघेही राहणार येथे एमआयडीसी, रेसिडेन्शियल झोन, डोंबिवली (पूर्व), तालुका - कल्याण, जिल्हा - ठाणे, पिन - ४२१२०३ यांच्याकडन खालील नमद मिळकत खरेदी करण्यासाठी वाटाघाटी करत आहेत.

दिनांक : ३० मे, २०२३

पुढे, श्री. ओमप्रकाश शोभानंद धूत आणि श्रीम. ु बिना ओमप्रकाश धूत यांनी असे आमच्या अशिलांना असे दर्शविले आहे कि, परिशिष्टित मिळकत ही चिनकेम लॅंबोरेटरीज पा. लि. यांनी घेतलेल्या कर्जासाठी संपार्श्विक तारण म्हणन मे. टीजेएसबी सहकारी बँक लि. कडे गहाण आहे आणि सदर गहाण वाचून आणि वगळून परिशिष्टित मिळकत ही सर्वे इतर भार आणि प्रभारांपासून मुक्त आहे.

आणि म्हणून कोणत्याही व्यक्तीला खालील नमूद मिळकत किंवा त्यावरील कोणत्याही भाग कोणत्याही प्रकारच्या किंवा अंतर्गत किंवा च्या मार्गाद्वारे कोणताही दाव्याकरिता किंवा मध्ये कोणताही करार, विक्री, गहाण, धारणाधिकार, प्रभार, भेट, भाडेपट्टा, उप-भाडेपट्टा, भाडेपट्टा अदलाबदल, सुविधाधिकार, प्रतिबंधात्मक किंवा अन्य करार किंवा शर्ती. भार किंवा कसेहीच्या मार्गे कोणताही शेअर हक्क, नामाधिकार, हितसंबंध असल्यास तसे लिखित स्वरूपात परक पराव्यांसह निम्नस्वाक्षरीकारांना सदर सूचनेच्या प्रकाशनाच्या तारखेपासून १४ (चौदा) दिवसांत कळविणे आवश्यक आहे. १४ दिवसांत दावे किंवा आक्षेप प्राप्त झाले नाहीत किंवा त्यानंतर प्राप्त झाले तर तसे दावे किंवा आक्षेप गृहित धरले जाणार नाहीत आणि ते त्यागित किंवा परित्यागित समजले जातील आणि त्यानुसार आमचे अशील व्यवहार पूर्ण करतील. मिळकतीचे परिशिष्ट

दयालदास रोड. विले पार्ले (पर्व). मंबई ४०००५७ येथे स्थित गाव - विले पार्ले पूर्व, तालुका - अंधेरी, जिल्हा - मुंबई उपनगराच्या मिळकत कार्डनुसार मोजमापित ३७२.६ चौ. मी. आणि टीपीएसनुसार २६६.८० चौ. मी. सीटीएस क्र. १७४६ संलग्नित अंतिम प्लॉट क्र. १८० टीपीएस विले पार्ले धारक जिमनीच्या प्लॉटचे ते सर्व भाग आणि विभाग त्यासह त्यावर उभारीत साधना अशा ज्ञात तळ + ०१ वरील मजल्यांच्या समाविष्टीत इमारत

सदर दिनांक २९ मे, २०२३. सही/-किर्ती नागदा ॲन्ड असोसिएट्स वकील आणि नोटरी, ६०५, ६वा मजला, सी विंग, ईस्टर्न कोर्ट सीएचएस लि., बरिस्ता हॉटेलच्या वर, तेजपाल

रोड, विले पार्ले (पूर्व), मुंबई - ४०० ०५७.

#### सिन्नर बिडी उद्योग लिमीटेड

रजि. ऑफिस ६२,२ रा मजला, २१७, पारेख, महेल, लेडी जमशेदजी रोड, शिवाजी पार्क, माहीम, मुंबई ४०००१६ ईमेल- investor@sinnarbidi.com वेबसाईट : www.sinnarbidi.com फोन.०२५३-२५९४२३१. फॅक्स-०२५३-२५९५६९८ सीआयएन- एल१६००२एमएच१९७४पीएलसी०१७७३४

अनु.	तपशिल		स्वतंत्र		एकत्रित			
क्र.		1	वर्षातील तिमाही	आर्थिक वर्षातील संपलेले वार्षिक	आर्थिक वर्षातील	आर्थिक वर्षातील संपलेले वार्षिक		
		38.03.83	39.03.77	३१.०३.२३	३१.०३.२३	38.03.22	39.03.73	
		अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	
१	कामकाजातून झालेले उत्पन्न	१६७.२४	१७१.५४	६९९.००	१६७.२४	१७१.५४	<b>E</b> 99.00	
?	करापूर्वी कालावधीसाठी नफा/ (तोटा) (अपवादात्मक बाबीपूर्वी)	२२.५२	१.३५	४७.२७	२२.५२	१.३५	४७.२७	
ş	करापूर्वी कालावधीसाठी नफा/ (तोटा) (अपवादात्मक बाबीनंतर)	२२.५२	१.३५	४७.२७	२२.५२	१.३५	४७.२७	
γ	करानंतर कालावधीसाठी नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबीनंतर)	२४.६४	१.६१	४४.१९	२४.६४	१.६१	88.89	
ч	कालावधीसाठी निव्वळ नफा/ (तोटा) आणि इतर व्यापक उत्पन्न असलेल्या कालावधीसाठी एकूण कमालीदार उत्पन्न	२४.६६	१.६४	४४.२७	२४.६६	१.६४	88.30	
ξ	समभाग भांडवल	20.00	२०.००	२०.००	20.00	२०.००	20.00	
b	राखीव पुर्नमूल्यांकीत राखीव वगळून (ताळेबंदानुसार)	-	-	=	-	-		
6	ईपीएस (भाग रु. ५/- प्रत्येकी)							
	अ) पायाभूत	६.१७	०.४१	११.०७	६.१७	٥.४१	११.०।	
	बः सौम्यिकृत	६.१७	٥.४१	११.०७	६.१७	0.88	११.०।	

तिमाही व वार्षिक स्वतंत्र आर्थिक वित्तीय निष्कर्ष स्टॉक एक्चेंजच्या वेबसाईटवर www.bseindia.com व कंपनीच्या वेबसाईट www.sinnarbidi.com वर

संचालक मंडळाचे आदेशान्वरं सिन्नर बिडी उद्योग लि., करिता रामदास जाधव पुर्णवेळ संचालक व सि.एफ.ओ.

डि आय एनः ०९५४५२५६

#### CITICORP FINANCE (INDIA) LIMITED

Regd Office: B7, 5th Floor, Nirlon Knowledge Park Goregaon (East) Mumbai - 400063 CIN U65910MH1997PLC253897, Tel No: 022 26532160, Fax: 022 26532215, website: www.citicorpt EXTRACT OF STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE YEAR ENDED 31 MARCH 2023

Sr.	1/25 1851 125	Year Ended	Year Ended
No.	Particulars	31 March 2023	31 March 2022
	2000 AND	Audited	Audited
1	Total Income from Operations	65,605	62,560
2	Net Profit(+)/Loss(-) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	18,949	17,160
3	Net Profit(+)/Loss(-) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	18,949	17,160
4	Net Profit(+)/Loss(-) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) #	12,445	13,965
5	Total Comprehensive Income for the period [Comprising of Profit (+)*Loss (-) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	2,382	21,117
6	Paid-up equity share capital (Face Value: Rs 7.50 each, fully paid)	289,330	289,330
7	Reserves excluding Revaluation Reserves	99,111	97,603
8	Securities Premium Account		
9	Net worth	388,441	386,933
10	Paid up Debt Capital / Outstanding Debt	379,954	556,806
11	Outstanding Redeemable Preference Shares	NIL	NIL
12	Debt Equity Ratio (Refer Note No. 5)	0.98	1.44
13	Earnings Per Share (EPS)		
	Continuing operations		
	(i) Basic EPS (Rs.)	0.29	0.13
	(ii) Diluted EPS (Rs.)	0.29	0.13
	Discontinued operations		
	(i) Basic EPS (Rs.)	0.03	0.23
	(ii) Diluted EPS (Rs.)	0.03	0.23
14	Security Cover	1.47	1,30
15	Capital Redemption Reserve	NA	NA NA
16	Debenture Redemption Reserve	NA	NA NA
17	Debt Service Coverage Ratio	NA	NA NA
18	Interest Service Coverage Ratio	NA	N/

- The above is an extract of the detailed format of the financial results filed with the National Stock Exchange of India unc Regulation 52 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulatior 2015. The detailed format of the Quarterly financial results is available on the websites of the Stock Exchange and on t website of the Company (www.citicorpfinance.co.in.).
- The Statement referred in Regulation 52(4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements available on the website of the company (www.citicorpfinance.co.in.).
- 3. The Company is a Non-Banking Finance Company registered with the Reserve Bank of India
- The above financial results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting he on 29 May 2023.
- Debt Equity Ratio= Outstanding Debt + Net worth

  Net worth= Paid up share capital + Reserves Deferred Revenue Expenditure

  The previous period figures have been regrouped/reclassified, wherever necessary, to confirm to current financial period/quarter figures.

For and on behalf of the Board of Directo

Nina Nagp lanaging Directo



### एम्को पेस्टिसाईडस् लिमिटेड

कॉर्पोरेट आयडेन्टिटी नंबर : एल२४२१०एमएच१९८७पीएलसी०४४३६२

**नोंदणी कार्यालय** : बी१/१, एमआयडीसी इंड. एरिया, लोटे परशुराम, गाव आवाशी, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी, फोन: ९१-२२-६७६०४००० फॅक्स: ९१-२२-६७६०४०६०, ई-मेल: aimco@aimcopesticides.com, वेबसाईट: www.aimcopesticides.com

#### ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेली तिमाही आणि वर्षाकरिता अलिप्त आणि एकत्रित ले<u>खापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा उतारा</u>

अ.	तपशील			अलिप्त					एकत्रित		
क्र.		संपलेली तिमाही संपलेले वर्ष		ले वर्ष	संपलेली तिमाही			संपलेले वर्ष			
		३१.०३.२०२२	३१.१२.२०२१	३१.०३.२०२१	३१.०३.२०२२	३१.०३.२०२१	३१.०३.२०२२	३१.१२.२०२१	३१.०३.२०२१	३१.०३.२०२२	३१.०३.२०२१
		लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	४,१६३.४९	३,१०१.४७	७,७०२.१३	२०,७२९.०८	३१,२६७.४७	४,१६५.३६	३,१०१.४५	७,७११.०८	२०,७३०.९३	३१,२८३.२३
?	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीपूर्व)	(६३७.१९)	(२३१.३९)	३५०.७७	(२६२.४८)	१,४४०.१२	(६३७.६०)	(२३७.७३)	३६५.७७	(२७९.७५)	१,४५१.९०
ş	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीपश्चात)	(६३७.१९)	(२३१.३९)	३५०.७७	(२६२.४८)	१,४४०.१२	(६३७.६०)	(२३७.७३)	३६५.७७	(२७९.७५)	१,४५१.९०
8	करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीपश्चात)	(४७४.६९)	(१७५.७६)	२४७.५४	(२०१.२६)	१,०५४.१८	(४७५.१०)	(१८२.१०)	२६२.५४	(२१८.५३)	१,०६५.९६
4	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता नफा/(तोटा) (करपश्चात) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) समाविष्ट)	(४९५.२२)	(१७३.६६)	२५३.७८	(२१५.४५)	१,०५१.०७	(४९५.८०)	(१७९.४३)	२७१.८१	(२२८.९५)	१,०६४.३५
ج ن د	समभाग भांडवल राखीव (पुनर्मुल्यांकीत राखीव वगळून) प्रती समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/ - च्या)	९५८.२५	९५८.२५	९५८.२५	९५८.२५ ३,६३२.२५	९५८.२५ ४,०३९.३५	९५८.२५	९५८.२५	९५८.२५	९५८.२५ ३,६७०.१४	९५८.२५ ४,०९०.७२
	(अखंडित आणि खंडित परिचालनाकरिता) १. मुलभूत: २. मैच्छिकतः	(४.९५) (× ९५)	(8.68)	۶.५ <i>८</i>	(२.१०)	११.०० ११.००	(४.९६) (४.९६)	(१.९०)	8.98 80.5	(5.76)	११.१ <sup>;</sup>

- १. लेखापरीक्षण समितीने ह्या निष्कर्षांचे पनर्विलोकन केले आहे आणि २९ मे. २०२३ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत संचालक मंडळाने वरील निष्कर्षांना मंजरी दिली
- २. वरील वित्तीय निष्कर्ष कंपनीज (इंडियन अकाऊंटिंग स्टॅंडर्डस्) रूल्स, २०१५ सहवाचता कंपनी अधिनियम, २०१३ ('अधिनयम') च्या कलम १३३ अंतर्गत विनिर्दिष्टीत इंडियन अकाऊंटिंग स्टॅंडर्डस् (''इंड-एएस'') नुसार
- ३. कंपनीने केवळ एकाच अहवालयोग्य विभागात कार्य केल म्हणजेच ॲग्रोकेमिकल्स, म्हणन इंड एएस १०८ ''विभागवार अहवाल'' अन्वये आवश्यक माहिती दिलेली नाही.
- ४. ३१.०३.२०२३ आणि ३१.०३.२०२२ रोजी संपलेल्या तिमाहीची आकडेवारी ही संपूर्ण वित्तीय वर्षाच्या संदर्भातील लेखापरिक्षित आकडेवारी आणि संबंधित वित्तीय वर्षाच्या तिसन्या तिमाहीपर्यंत प्रकाशित तारखेपर्यंत वर्षाची आकडेवारी दरम्यान तौलानिक आकडेवारी आहे, जी मर्यादित पुनर्विलोकनाच्या अधीन आहे.
- संचालक मंडळाने प्रत्येकी रु. १/- च्या प्रती समभाग रु. १०/- च्या लाभांशाची शिफारस केली आहे. जी वार्षिक सर्वसाधारण सभेत कंपनीच्या सभासदांच्या मंजरीच्या अधीन आहे ६. चालु कालावधी/वर्षात सादर केलेल्या आकडेवारीशी सुसंगत होण्याकरिता जेथे जेथे आवश्यक वाटले तेथे तेथे संलम्न मागील कालावधी/वर्षाच्या आकडेवारीचे पुनर्गठन/पुनर्वर्गीकरण केले आहे

एम्को पेस्टिसाईडस् लिमिटेडसार्ठ

ठिकाण: मुंबई

दिनांक : २९/०५/२०२३

एलिझाबेथ श्रीवास्तव विस्थापकीय संचालव डीआयएन: ००१८४८६५

# रुची इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड

नोंद. कार्यालयः ७०६, तुलसियानी चेंबर्स, निर्मन पॉईंट, मुंबई-४०००२१ दूरध्वनीः ०२२-४९७१२०५१, वेबसाईटः www.ruchiinfrastructure.com ईमेलः ruchiinfrasecretarial@ruchiinfrastructure.com

३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठी अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षाचा लेखापरीक्षित विवरणाचा उतारा

अ.				अलिप्त					एकत्रित		
क्र.		संपलेली तिमाही			संपले	ले वर्ष	संपलेली तिमाही			संपलेले वर्ष	
	तपशील		३१.१२.२०२२								
		लेखापरीक्षित	पुनर्विलोकित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	पुनर्विलोकित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	१,०४३	९९०	९२३	४,१४१	४,१६३	१,३८९	१,८१०	२,००६	६,४३१	६,९३९
2	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा										
	अनन्यसाधारण बार्बीपूर्वी#)	(१६६)	(88)	४,४८०	288	५,२७२	(२५४)	(१६१)	४,८१४	२८०	५,१३२
ş	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा										
	अनन्यसाधारण बाबींनंतर#)	(१६६)	(88)	४,४८०	288	५,२७२	(२५४)	(१६१)	४,८१४	२८०	५,१३२
γ	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा										
	अनन्यसाधारण बाबींनंतर#)	(१२१)	(६८)	3,388	99	३,८६६	(२१३)	(२००)	३,६५०	१२७	३,७१७
4	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी										
	नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	(१२२)	(১૯)	३,२८६	८३	३,८७७	(२१४)	(२११)	३,६२१	१११	३,७२८
ξ	समभाग भांडवल	२,१५५	२,०५२	२,०५२	२,१५५	२,०५२	२,१५५	२,०५२	२,०५२	२,१५५	२,०५२
Ģ	इतर इक्विटी	-	-	_	१५,३२७	१३,७५५	-	-		१४,९६१	१३,३६३
۷	प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १/- चे) (अखंडित आणि खंडित										
	कामकाजासाठी)										
	मूलभूत :	(०.१०)	(0.09)	१.५७	(0.88)	१.७२	(٥.१४)	(0.88)	१.७४	(0.80)	१.६५
	सौम्यिकृत :	(0.80)	(0.09)	8.40	(0.82)	१.७२	(0.84)	(0.88)	१.७४	(0.80)	१.६५

टीपः ए) वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टींग जँड अदर डिस्क्लोजर रिकवायरमेंटस) रेग्यूलेशनस, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजसकडे सादर केलेल्या वार्षिक वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. तिमाही/वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण कंपनीची वेबसाईट www.ruchiinfrastructure.com वर आणि स्टॉक एक्सचेंज ची वेबसाईटस www.bseindia.com आणि www.nseindia.com वर उपलब्ध आहे बी) #-इंड-एएस रुल्स/एएस रुल्स नुसार अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबी नफा आणि तोटा विवरणांत समायोजित केल्या आहेत

संचालक मंडळाच्या वतीने आणि साठी

कार्यकारी संचालव



**शेन्ट बेंक** होम फायनेन्स लिमिटेड Cent Bank Home Finance Limited

शॉप क्र. १ आणि २, राजश्री अपार्टमेंट, काठीयावाड शोरुम जवळ, डिसुझा कॉलनी कॉलेज रोड, नाशिक ४२२००५, (एमएच) फोन क्र. ०२५३-६६४९२२४, ८१४९०९४०४७, वेबसाईट: www.cbhfl.com

जोडपत्र-IV-ए (नियम ८(६)) निविदा नि लिलाव विक्री सूचना

सेन्टल बैंक ऑफ़ इंडिया की अनुषंगी Subsidiary of Central Bank of India

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) सहवाचत सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड एन्फोर्समें ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये स्थावर मत्तांच्या विक्रीसाठी.

लिलाव विक्री सुचना सर्वसामान्य जनता आणि विशेषकरून कर्जदार व जामीनदार यांना याद्वारे सुचना देण्यांत येते की, सेन्ट बँक होम फायनान्स लिमिटेड, तारणी धनकोंच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष कब्जात घेतलेली तारणी धनकोंकडे भारग्रस्त/गहाण असलेली खाली वर्णन केलेली स्थावर मिळकत कर्जदारांकडन तारणी धनकोंना येणे असलेल्या मिळकती सापेक्ष थकीत रकमेच्या वसुलीसाठी **खाली नमृद** रोजी '<mark>'जसे आहे जेथे आहे'', ''जसे आहे जे आहे'' आणि ''जे काही आहे तेथे आहे'' तत्त्वाने विकली जाणार आहे. राखीव किंमत आणि इसारा</mark> अनामत रकम, स्थावर मिळकतीचे वर्णन खालील कोष्टकात नमद केले आहे.

अ. क्र.	कर्जदारांचे नाव आणि फाईल क्र.	मिळकतींचे तपशील	मागणी सूचनेच्या तारखेस थकबाकी रक्कम (रु.)	मागणी सूचनेची तारीख कब्जाची तारीख	राखीव किंमत (रु.) इसारा अनामत रक्कम (रु) १०%	लिलावाची तारीख
8	श्री. मनोज रामसेवकसिंग ठाकूर आणि सौ. प्रवीण	फ्लॅट क्र. ०५, २रा मजला, महालक्ष्मी अपार्टमेंट, प्लॉट क्र. ०७, सर्व्हे क्र. २३७९/१ + २३७९/२, साई बाबा मंदिर जवळ, श्रीराम नगर, १० मेल, ओझर मिंग, ओझर ग्रामपंचायत, तालुका निफाड,	रु. १६,१७,३०४/- अधिक व्याज आणि	76.08.7078	१४,७५,०००/-	
	मनोज सिंग, कर्ज खाते क्र. ०१४०३०१००००१०१	नाशिक ४२२००४ च्या संलग्नीत मिळकतीचे ते सर्व भाग व विभाग. मिळकतीचे क्षेत्र – ६६९.०० चौ. फूट मिळकतीच्या सीमा:– उत्तर: फ्लॅट क्र. ०६, दक्षिण: साईड मार्जिन, पूर्व: साईड मार्जिन, पश्चिम: स्टेअरकेस, पॅसेज व फ्लॅट क्र. ०७.	इतर प्रभार	०५.०४.२०२३ (प्रत्यक्ष)	१,४७,५००/-	08.06.8023
۲.	श्री. रवि नरसिंह राठोड आणि सौ. रेणुका रवी राठोड, कर्ज खाते क्र.	फ्लॅट क्र. १२, ४था मजला, महादेव कॉर्नर अपार्टमेंट, प्लॉट क्र. ०४, सर्व्हे क्र. १२८/१, शिवाजी नगर सातपूर गंगापूर शिवार, गाव गंगापूर तालुका व जिल्हा नाशिक च्या संलग्नीत मिळकतीचे ते सर्व भाग व विभाग. मिळकतीचे क्षेत्र – ८००.०० चौ. फूट	रु. २२,३२,४४६/ – अधिक व्याज आणि इतर प्रभार	१६.१२.२०१७	??,४०,०००/-	08.09.7073
	०१४०२३२०००००३८	मिळकतीच्या सीमा:- उत्तर: फ्लॅट क्र. ११, दक्षिण: साईड मार्जिन, पूर्व: स्टेअरकेस व फ्लॅट क्र. १३, पश्चिम: रस्ता	,	०५.०४.२०२३ (प्रत्यक्ष)	२,२४,०००/-	
₹.	श्री. राहुल भीमराव निकम, भीमराव देवचंद निकम यांचा मुलगा, श्री. भीमराज देवचंद निकम, देवचंद निकम	निवासी फ्लंट क्र. ३, स्टील्ट मजला, श्री अपार्टमेंट सोसायटी लि, सर्व्हे क्र. ७०/५-३+४+५+६+८+९, प्लॉट क्र. ११४, जय भगवती लॉन्स, प्रगती नगर, जेल रोड पाचक, नाशिक, तालुका व जिल्हा नाशिक च्या संलग्नीत मिळकतीचे ते सर्व भाग व विभाग. मिळकतीचे क्षेत्र – ६४.१३ चौ. मी मिळकतीच्या सीमा:-	रु. १२,००,७७९/ – अधिक व्याज आणि इतर प्रभार	\$0.09.70\$	१७,०५,०००/-	08.06.2023
	यांचा मुलगा, कर्ज खाते क्र. ०१४०२२५००००१२८	उत्तरः फ्लॉट क्र. ०४, दक्षिणः मार्जिनल स्पेस, पूर्वः स्टेअरकेस व फ्लॉट क्र. ०६, पश्चिमः मार्जिनल स्पेस		२८.०२.२०२३ (प्रत्यक्ष)	१,७०,५००/-	

अ**टी आणि शर्ती** : (१) लिलाव ''जसे आहे जेथे आहे'' ''जसे आहे जे आहे'' आणि ''जे काही आहे तेथे आहे'' तत्त्वाने होईल. (२) तारण मत्ता राखीव किंमत खाली विकली जाणार नाही. (३) इच्छुक खरेदीदार/बोलीदार यांनी सेन्ट बँक होम फायनान्स लि., नाशिक शाखाच्या वरील पत्त्यावर ०१/०७/२०२३ रोजी किंवा त्यापूर्वी द्. ३.०० वा. पर्यंत मुंबई येथे देय सेन्ट **बँक होम फायनान्स लि.. नाशिक शाखे**च्या नावे काढलेल्या डिमांड डाफ्ट (राष्ट्रीयकत बँक)/ आरटीजीएस/ ऑनलाईन टान्सफर च्या माध्यमातून इसारा अनामत रकम (इअर) (राखीव किंमतीच्या १०% खाली नसलेली) सह प्रत्येक मिळकतीसाठी स्वतंत्र बंद पाकिटातून विहित निविदा प्रपत्रातील त्यांच्या बोली सादर कराव्यात. (४) प्राधिकृत अधिकाऱ्यांकडून मोहोरबंद पाकिटे **नाशिक शाखेत ०१/०७/२०२३ रोजी द. ४.०० वा.** लिलाव विक्रीत सहभागी होण्यासाठी डिमांड ड्राफ्ट (राष्ट्रीयकृत बँक)/ आरटीजीएस/ ऑनलाईन ट्रान्सफर मार्फत **०१/०७/२०२३** रोजी द. ३.०० वा.ज्यांनी इ.अ.र. रकम जमा केली आहे त्या पात्र/उपलब्ध इच्छुक बोलीदारांच्या उपस्थितीत उघडली जातील. (५) प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या सर्वोत्तम माहिती आणि समजुतीप्रमाणे, विक्री अंतर्गत मिळकतीचर कोणतेही भार नाहीत. तथापि, इच्छक बोलीदारांनी त्यांच्या बोली सादर करण्याआधी लिलावात ठेवलेल्या मिळकतीच्या भार, हक्ष आणि मिळकतीला बाधा आणणाऱ्या दावे/अधिकार/थकबाकी/शुंखला करार याबाबत स्वतः स्वतंत्र चौकशी करून घ्यावी. **लिलावाची जाहिरात म्हणजे कंपनीने दिलेले कोणतेही वचन किंवा अभिवेदन** नाही आणि तसे समज नये. मिळकतीची विक्री कंपनीला माहिती असलेल्या किंवा नसलेल्या सर्व अस्तित्वातील व भविष्यातील सर्व भारांसह होत आहे. कोणत्याही त्रयस्थ पक्षकारांच्य दावे/अधिकार/थकबाकीसाठी प्राधिकृत अधिकारी/तारणी धनको जबाबदारी नसतील. (६) बोली सादर करण्यापूर्वी मत्तेच्या विनिर्देशांबाबत निरीक्षण करून स्वतःची खात्री करून घेण्याची जबाबदारी बोलीदारांवर असेल. लिलावात ठेवलेल्या मिळकतीचे निरीक्षण इच्छुक बोलीदारांना २६.०६.२०२३ <mark>रोजी</mark> प्रत्यक्ष ठिकाणी **स. ११.०० ते सं. ४.००** दरम्यान करू दिले जाईल (७) यशस्वी बोलीदार/सर्वोच्च बोलीदारांची इसारा अनामत रकम (इ.अ.र.) अंशिक विक्री मोबदल्या पोटी ताब्यात ठेवली जाईल. आणि अयशस्वी बोलीदारांची इ.अ.र. पत केली जाईल इसारा अनामत रकमेवर कोणतेही व्याज दिले जाणार नाही. ज्या खरेदीदारांनी प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे त्यांच्या बोली किंवा निविदेत सर्वोच्च विक्री किंमत देऊ केली त्यांच्या नावात विक्री निश्चित केली जाईल आणि तारणी धनकोंच्या मंजरी अधीन राहील. सर्वोच्च बोली तारणी धनको /पाधिकत अधिकाऱ्यांच्या मंजरी अधीन राहील. (८) यशस्वी बोलीटारांना विकीची २५% किंमत (प्रदान केलेल्या इ.अ.र. सह) त्याच दिवशी किंवा पढील कामाच्या दिवसांपर्यंत जमा करावी लागेल आणि खरेदी किंमतची उर्वरित रकम म्हणजेच ७५% विक्री किंमत प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे तारण धनकांनी विक्री निश्चितीच्या १५ व्या दिवशी किंवा त्यापूर्वी जमा करावी लागेल. वरील मुदतीत प्रदानात कसूर केल्यास, तोपर्यंत जमा केलेली सर्व रक्कम इसारा अनामत रकमेसह जप्त केली जाईल आणि मिळकतीची पुनर्विक्री केली जाईल व कसूरवार खरेदीदारांना मिळकत किंवा त्यानंतर ती विकली जाईल त्या रकमेच्या कोणत्याही हिश्श्यावरील सर्व हक्ष सोडावा लागेल. (९) खरेदीदारांना प्रयोज्य मुद्रांक शुल्क/अतिरिक्त मुद्रांक शुल्क/हस्तांतरण आकार, शुल्क इ. तसेच वैधानिक/बिगर वैधानिक देणी, कर, दर, आकारणी, कोणालाही देय शुल्क इ. भरावा लागेल. (१०) सर्वोच्च प्रस्ताव स्वीकारण्यास प्राधिकृत अधिकारी बांधील नाहीत आणि कारण न देता कोणताही किंवा सर्व प्रस्ताव स्वीकारण्याचे किंवा फेटाळण्याचे किंवा लिलाव तहकुब करण्याचे/पढे ढकलण्याचे/रह करण्याचे निर्विवाद अधिकारी प्राधिकृत अधिकाऱ्यांना असतील. (११) सरफैसी ॲक्ट, २००२ (नियम ८(६) अंतर्गत) अन्वये वरील तारण मत्तेच्या विक्रीच्या संबंधात वरील कर्जाच्या कर्जदार/जामीनदार/मिळकत मालक यांना ही सूचना देखील आहे.

ठिकाणः नाशिक, दिनांक : ३१.०५.२०२३ प्राधिकृत अधिकारी, सेन्ट बँक होम फायनान्स लि., नाशिक

# **था**⊌ि | प्रायव्हेट इक्विटी

## आयएल ॲण्ड एफएस इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : दी आयएल ॲण्ड एफएस फायनान्शिअल सेंटर, सी-२२, 'जी' ब्लॉक, वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०० ०५१. सीआयएन : एल६५९९९एमएच१९८६पीएलसी१४७९८१, वेबसाईट : www.iimlindia.com, दूर.: ०२२-२६५३३३३, फॅक्स: ०२२-२६५३३०५६, ईमेल : investor.relations@ilfsindia.com

### ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

(रु. लाखांत)

तपशिल	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेले वर्ष
	३१.०३.२०२३ (लेखापरिक्षित)	३१.१२.२०२२ (अलेखापरिक्षित)	३१.०३.२०२२ (लेखापरिक्षित)	३१.०३.२०२३ (लेखापरिक्षित)	३१.०३.२०२२ (लेखापरिक्षित)
प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निञ्वळ)	२,०९०.१३	१,६२९.५८	२,०५१.२७	७,५५१.३४	५,७४२.४०
वर्षासाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर आणि अपवादात्मक बाबींपूर्वी)	३९२.५१	३७६.६१	१,०२६.२६	१,८४२.४४	१,५३१.१७
कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबींनंतर)	३९२.५१	३७६.६१	१,०२६.२६	१,८४२.४४	१,५३१.१७
कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबीनंतर)	३६४.८२	२२८.४०	९७५.५४	१,३८०.५१	१,३१६.३३
कालावधी/वर्षासाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न/(तोटा)	३४९.८९	६६२.४६	१,१३५.३८	२,३३१.३८	१,५७५.४९
समभाग भांडवल	६,२८०.८५	६,२८०.८५	६,२८०.८५	६,२८०.८५	६,२८०.८५
मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदात दाखवल्याप्रमाणे राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून)				१५,३६०.९१	१४,७९१.६३
प्रति समभाग प्राप्ती (दर्शनी मूल्य रु. २/ – प्रत्येकी) मूलभूत आणि सौम्यिकृत	٥.٠٧	۰.88	0.7	٥.३८	0.24
इतर इक्रिटी				१५,३६०.९१	१४,७९१.६३

- तुलनात्मक कालावधीसह ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठी आयएल अँड एफएस इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स लिमिटेड (''होल्डिंग कंपनी''), तिच्या उपकंपन्या (होल्डिंग कंपनी आणि तिच्या उपकंपन्या एकत्रितपणे ''ग्रुप'' आहेत) आणि संयुक्तपणे नियंत्रित मंडळे यांचे वरील एकत्रित वित्तीय निष्कर्ष सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ च्या बाबतीत २९ मे, २०२३ रोजी झालेल्या बैठकीत लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकीत केले आणि त्यानंतर ३० मे, २०२३ रोजी झालेल्या बैठकीत कंपनीच्या संचालक मंडळाने ते मंजुर केले.
- वित्तीय निष्कर्षांना कंपनी अधिनियम, २०१३ (सीए२०१३) च्या कलम १३३ आणि वेळोवेळी सुधारित सीए २०१३ च्या अन्य संबंधित तरतुर्दीन्वये अधिसूचित कंपनीज (इंडियन अकाऊंटींग स्टॅंडर्डस) रुल्स, २०१५ नुसार इंडियन अकाऊंटींग स्टॅंडर्डस (''इंड एएस'' असा उल्लेख) ला अनुसरुन बनवले आहे.
- ''प्रवर्तनीय विभागांवरील'' इंडियन अकाऊंटींग स्टॅंडर्ड (इंड एएस) च्या आवश्यकतेनुसार, साधनांचे वाटप आणि कामगिरी पाहण्यासाठी आर्थिक माहितीच्या मूल्यांकनाच्या आधारे समुहाने एकमेव विभाग गृहीत धरला आहे, म्हणजेच ॲसेट मॅनेजमेंट सेवा व अन्य संबंधित सेवा पुरवणे. इंड एएस १०८ प्रमाणे अन्य वेगळा अहवालयोग्य व्यवसाय किंवा भौगोलिक विभाग नाही
- निगम व्यवहार मंत्रालय (एमसीए), भारत सरकारने त्यांच्या दिनांक १ ऑक्टोबर, २०१८ च्या पत्राद्वारे कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम २१२ (१) आयएल ॲण्ड एफएस आणि तिच्या उपकंपन्या (कंपनी धरून) विरुद्ध सिरीयस फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन ऑफिस (एसएफआयओ) कडून तपास सुरू केला आहे. त्यांच्या तपासाचा एक भाग म्हणून एसएफआयओ आणि एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट (ईडी)ला ग्रुपकडून सातत्याने माहिती हवी असते ज्याचे ग्रुपने पालन केले आहे. तपास कार्य चालू आहे व ग्रुप तपास यंत्रणांशी पूर्ण सहकार्य करत आहे. ३ डिसेंबर, २०१८ रोजी एमसीए ने राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण (एनसीएलटी) च्या निर्देशांवरून आयएल ॲण्ड एफएसच्या विविध ग्रुप कंपन्यांना १ ऑक्टोबर, २०१८ रोजी त्यांनी दाखल केलेल्या याचिकेत उत्तरवादी म्हणून खटल्यात सामील केले आहे. (ज्यामध्ये कंपनी समाविष्ट आहेत). पुढे, कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३०(१) अंतर्गत एमसीएच्या अन्य याचिकेच्या आधारे, एनसीएलटीने १ जानेवारी, २०१९ रोजी आयएल अँड एफएस (अंतिम होल्डिंग कंपनी) आयएल अँड एफएस फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड ('आयएफआयएन' उपकंपनी) आणि आयएल अँड एफएस ट्रान्स्पोर्टेशन नेटवर्क्स लिमिटेड (''आयटीएनएल'' उपकंपनी) च्या मागील आर्थिक वर्षे २०१२-१३ ते आर्थिक वर्ष २०१७-१८ पर्यंतच्या लेखा पुस्तकांना पुन्हा उघडण्याचे आदेश दिले. ग्रुपला जेव्हा प्रकरण निकाली निघेल तेव्हाच समजेल आणि म्हणून ह्या टप्प्यावर ते ठरविता येत नाही.
- सध्याच्या निधीचा एक मोठा हिस्सा होल्डींग कंपनी आणि तिच्या काही उपकंपन्यां कडून सांभाळला/सल्ला दिला जाणारा आधीच संपला आहे. त्यानंतर कंपनीच्या शुल्क महसुलात लक्षणीय घट होणार आहे. व्यवस्थापनाची अपेक्षा आहे की, ३१ मार्च, २०२३ रोजीस समुहाने धारण केलेल्या तरल मालमत्तांसह समुहाच्या भविष्यातील प्राप्ती समुहाची सांभाळला/सल्ला दिला जाणाऱ्या सध्याची आणि पुढील १२ महिन्यांत उद्भवणारी भविष्यातील दायित्वे निभावण्यास पुरेशी ठरेल. व्यवस्थापनाला विश्वास आहे की, हे वित्तीय निष्कर्ष बनवण्यासाठी वापरलेली कार्यरत संस्था म्हणूनची गृहितके योग्यच आहेत.
- १४ फेब्रुवारी, २०२२ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत कंपनीच्या संचालक मंडळाने, कंपनीशी तिच्या दोन संपूर्ण मालकीच्या उपकंपन्या आयएल अँड एफएस एशियन इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजर्स लिमिटेड आणि आयआयएमएल ॲसेट ॲडव्हायजर्स लिमिटेड यांच्या एकत्रिकरणाच्या एका योजनेस मंजुरी दिली, जी संबंधित कंपन्यांच्या भागधारक आणि/किंवा धनको यांच्या मंजुऱ्या व आवश्यक नियामक मंजुरींच्या अधीन आहे. एकत्रिकरणाच्या सदर योजनेसाठी नियुक्तीची तारीख १ एप्रिल, २०२२ आहे.
- वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टींग अँड अदर डिस्क्लोजर रिकायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे सादर केलेल्या वर्ष समाप्तीच्या वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंज च्या वेबसाईटस https://www.nseindia.com/ आणि https://www.bseindia.com/ वर उपलब्ध आहे. ते कंपनीची वेबसाईट http://www.iimlindia.com/financials.aspx वर सध्दा उपलब्धआहे.
- अलिप्त वित्तीय निष्कर्षांवरील अतिरिक्त माहिती खालीलप्रमाणे

(रु. लाखात)

संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेले वर्ष
३१.०३.२०२३ (अलेखापरिक्षित)	३१.१२.२०२२ (अलेखापरिक्षित)	३१.०३.२०२२ (अलेखापरिक्षित)	३१.०३.२०२३ (लेखापरिक्षित)	३१.०३.२०२२ (लेखापरिक्षित)
५४५.८०	२,३९८.७१	१,६६६.२९	३,५२१.२०	२,४३४.४८
११४.७३	२,१३७.०७	१,४२२.१३	२,३६२.१९	१,२०३.९८
१५३.७२	२,१२९.८०	१,४२२.१४	२,४००.९७	१,२४९.६७
	३१.०३.२०२३ (अलेखापरिक्षित) ५४५.८० ११४.७३	\$१.०३.२०२३	\$१.०३.२०२२	\$१.०३.२०२३   \$१.१२.२०२२   \$१.०३.२०२२   \$१.०३.२०२३   (अलेखापरिक्षित)   (अलेखापरिक्षित)   (लेखापरिक्षित)   (लेखापरिक्षित)   (लेखापरिक्षित)   (अलेखापरिक्षित)   (अलेखापरिक्सित)   (अलेखापरिक्षित)   (अलेखापरिक्षित)   (अलेखापरिक्षित)   (अलेखापरिक्षित)   (अलेखापरिक्सित)   (अलेखापरिक्सित)   (अलेखापरिक्सित)   (अलेखापरिक्सित)   (अलेखापरिक्सित)   (अलेखापरिक्सित)   (अलेखापरिक्सित)   (अलेखापरिक्सित)   (अलेखापरिक्सित)   (अलेखापरिक्सित)

- तिची उपकंपनी आयआयएमएल फंड मॅनेजर्स (सिंगापूर) प्रा. लि. आणि तिचा संयुक्त उपक्रम आयएल अँड एफएस माईलस्टोन रिॲल्टी ॲडव्हायजर्स प्रायव्हेट लिमिटेड व स्टॅंडर्ड चार्टर्ड आयएल अँड एफएस मॅनेजमेंट (सिंगापूर) प्रा. लि. यांची वित्तीय विवरणे त्या कार्यरत कंपनी म्हणून चालू नाहीत असे गृहीत धरून बनवली आहे. ३१ मार्च, २३ व ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तीन महिन्यांसाठीच्या आकडेवारी ह्या संपूर्ण आर्थिक वर्षाच्या संबंधातील लेखापरिक्षित आकडेवारी आणि मर्यादित
- पुनर्विलोकना अधीन असलेल्या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीपर्यंत तारखेपर्यंत वर्षाच्या प्रकाशित अलेखापरिक्षित आकडेवारी द्रम्यानच्या तौलानिक आकडेवारी (११)) संचालक मंडळाने, ३० मे, २०२३ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत रु. २,५१२.२६ लाख रकमेच्या प्रति समभाग रु. ०.८० च्या अंतिम लाभांशाचा प्रस्ताव ठेवला आहे.
  - हा प्रस्ताव वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांच्या मंजुरी अधीन असेल.
- (१२) आवश्यकतेनुसार मागील वर्षाच्या संख्या पुनर्गठीत/पुनर्वर्गीकृत केल्या आहेत.

संचालक मंडळाच्या आदेशाने सही/-सुसीम मुकुल दत्ता अध्यक्ष

मुंबई, ३० मे, २०२३